

July 30, 2025

**BSE Limited**  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Mumbai – 400 001

**The National Stock Exchange of India Limited**  
Exchange Plaza, Bandra-Kurla Complex  
Bandra (E) Mumbai - 400 051

Scrip code: 532531

Symbol: STAR

Dear Sirs,

**Sub: Newspaper Advertisement – Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30, 2025**

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisement published on July 30, 2025 in the 'Financial Express' and 'Lokmat', providing extract of the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2025.

These are also being made available on the Company's website at [www.strides.com](http://www.strides.com)

This is for your information and record.

Thanks & Regards,  
For **Strides Pharma Science Limited**,

---

**Manjula Ramamurthy**  
**Company Secretary & Compliance Officer**  
**ICSI Membership No. A30515**

Encl. as above

**Strides Pharma Science Limited**

CIN: L24230MH1990PLC057062

**Corp. Off:** Strides House, Bilekahalli, Bannerghatta Road, Bengaluru - 560 076, India

**Tel:** +91-80-6784 0000 **Fax:** +91 80 6784 0700

**Regd Off:** 'Cyber One', Unit No. 902, Plot No. 4 & 6, Sector 30A, Vashi, Navi Mumbai - 400 703, India

**Tel:**+91-22-2789 2924/ 3199

corpcomm@strides.com; www.strides.com



# Black money law: ₹35,104-cr tax demands raised in 10 yrs

AANCHAL MAGAZINE  
New Delhi, July 29

THE GOVERNMENT HAS raised tax demand of ₹35,104 crore under the Black Money (Undisclosed Foreign Income and Assets) and Imposition of Tax Act, 2015 over the last decade, Minister of State for Finance Pankaj Chaudhary said in Rajya Sabha on Tuesday. However, recovery amount in the form of tax, penalty and interest demand under the Act has been much lower at ₹338 crore during July 1, 2015 to March 31, 2025 along with 163 prosecution complaints filed till March 31, 2025, data shared in the Upper House showed.

In a written response to a question by CPI (M) MP John Brittas wherein he asked about details of international deposits, Chaudhary said tax demand of ₹21,719 crore has been created as a result of completed assessments under the Black Money (Undisclosed Foreign Income and Assets) and Imposition of Tax Act, 2015



during July 1, 2015 to March 31, 2025. In addition, tax demand of ₹13,385 crore has been raised till March 31, 2025 on account of penalties imposed under various sections of the Act.

On the question of whether Indian-linked funds in Swiss banks surged more than three times the previous year's amount, Chaudhary said there are some media reports based on Swiss National Bank (SNB)

statistics which mention that Indian linked funds in Swiss banks have risen in 2024 as compared to previous year's amount. However, Chaudhary, pointed out that as per Swiss authorities, the data in respect of SNB statistics includes, inter alia, amounts due in respect of customer deposits (including in foreign branches of Swiss Banks located in any country), other liabilities as well as amounts due to banks. "The

Swiss authorities have also clarified that the SNB annual banking statistics should not be used for analysing deposits held by residents of India in Switzerland," he said. Indian money in Swiss banks more than tripled in 2024 to 3.5 billion Swiss francs (CHF), or approximately ₹37,600 crore on the back of a huge jump in funds held through local branches and other financial institutions, news agency PTI had reported last month.

On the query to provide details of outstanding tax demand raised from the data shared with India via Automatic Exchange of Information under India-Switzerland tax agreement, the Minister said there is no centralised data for the specific query on country-wise undisclosed foreign income and the action taken. "Tax demand arising in cases of undisclosed foreign income or assets can pertain to multiple jurisdictions. Country-wise bifurcation of such demand is not maintained centrally," Chaudhary said.

## FROM THE FRONT PAGE

# Softbank leads in Lenskart...

PREMIJ INVEST IS expected to emerge with the highest exit multiple among institutional investors. Having entered at an average price of ₹24.14 per share, its expected returns outpace all others, including Temasek, whose shares were acquired at ₹97.75 apiece, and Alpha Wave, which bought in at ₹105.92. In comparison, Schroders' entry cost stood at ₹40.90 and Kedaara's at ₹74.99.

Among the promoters, co-founder and CEO Peyush Bansal is selling up to 20.5 million shares. While this would reduce his holding in Lenskart by only 1.2%, the exit adds to his broader equity activity. Earlier this month, Bansal acquired 42.7 million shares at ₹52 each in a secondary transaction, increasing his stake by 2.5% for ₹222 crore. These purchases were executed at a steep discount, valuing the company at just \$1 billion, far below the \$8-9 billion valuation it is targeting through the IPO.

Neha Bansal, also a co-founder, is offering up to 5.7 million shares, which could shave 0.3% off her current 7.74% holding. Fellow founders Amit Chaudhary and Sumeet Kapahi are each selling up to 2.9 million shares. Among the founders, Neha Bansal stands to gain significantly given her lower acquisition cost,

resulting in an expected return that is 2.4x higher than Peyush Bansal's and well above institutional exit multiples. Of the ₹2,150 crore raised via the fresh issue, Lenskart will use ₹591.4 crore as lease deposits for existing stores and ₹272.6 crore to fund 620 new company-owned, company-operated (CoCo) outlets in India

by FY29. A further ₹213.4 crore has been earmarked for strengthening its technology and cloud infrastructure, including AI-led fulfilment systems and robotic lens labs. Another ₹320 crore will go toward brand marketing and business promotion.

Operationally, Lenskart reported a 22.5% rise in revenue in FY25, reaching ₹6,652.5 crore, and swung to a profit of ₹297.3 crore after a loss of ₹10.2 crore in FY24. Lenskart now operates 2,723 stores, including 2,067 in India and 656 overseas.

Despite its growth, the company has flagged several risks in its DRHP, including its high reliance on the Gurugram-Bhiwadi industrial cluster.

Lenskart's board has also approved new compensation packages for senior executives. Peyush Bansal will draw ₹6 crore annually, while Neha Bansal and Amit Chaudhary will receive ₹3 crore each starting April 2025.

# Rupee slips to 4-month low of 86.82



THE DOLLAR INDEX rose to 99.07, up 0.4% from the previous day. RBI likely stepped in at 86.90 level through dollar sales, capping further losses, they said.

In the current fiscal, rupee was the worst performer among Asian peers. Except Hong Kong Dollar and rupee, all other currencies appreciated during the year. Taiwanese dollar was best performing currency at 12.5%, followed by South Korean Won at 6.26%.

Along with FPI outflows, the current pressure on the rupee can be attributed to uncertainty and delay in trade deal, said Anshul Chandak, head of treasury at RBL Bank.

## FROM THE FRONT PAGE

# Mini deal in limbo

INDIA IS UNDERSTOOD to have pushed for a rate of 15% or thereabouts during the talks, similar to the rates offered to the European Union and Japan. If the tariff turns out to be significantly higher than this, it would give little comparative advantage to India vis-a-vis its key Asian competitors. Trump recently said he was looking at tariffs "somewhere in the 15-20% range" for the countries with whom no deal has been signed after he paused the reciprocal tariffs.

On its part, India may also have to commit to scale up its energy and defence purchases from the US, for an amicable settlement with the US, without denting the prospects of domestic value addition in assorted areas. Large purchase commitments were part of Washington's deal with the EU, Japan and the UK. US Trade Representative Jamieson Greer said on Monday that more talks were required for any kind of a deal with India. This dampened expectations about an interim trade pact.

Officials here are not anxious about the interim deal or the short-term tariff increase. Its absence could lead to. However, they remained confident of a deal with the world's largest economy over the next few weeks. India has been firmly guarding its "sensitive sectors" which includes agriculture, dairy and a few labour-intensive industries. It is also pitching hard for greater market access to the US for sectors where job creation potential is high.

India is also concerned about the sectoral tariff the US has imposed or threatening to put, especially in areas of its export interest like pharmaceuticals. India is also seeking relief from the 50% sector-specific tariffs

in steel and aluminium and 25% on the auto sector. The US has said that there would be no further extension of the deadline for imposition of reciprocal tariffs announced on April 2.

"We continue to speak with our Indian counterparts. We always had very constructive discussions with them. They have shown strong interest in opening up portions of their market. We of course are willing to continue talking to them. But I think we need some more negotiations on that end with our Indian friends to see how ambitious they want to be," Greer said to CNBC.

He said President Trump is more interested in having good deals rather than quick deals that substantially open other markets, "that is, they open everything or nearly everything."

The fifth round of negotiations between India and the US happened in Washington from July 14 to July 18. Between the two physical rounds, both sides still remain engaged in discussions.

Along with duty cuts in the farm sector, the US also wants India to allow entry of genetically modified agricultural products in India which officials in New Delhi say would not be conceded. The US also wants India to lower duties on automobiles.

Apart from goods trade, the other objective of the US in these negotiations is to get a more liberal regulatory climate for its technology companies in India.

The strategic partnership between the two countries is also guiding the approach in the talks. The trade deal may be sweetened with India purchasing more defence equipment from the US.

# DGCA flags 51 safety lapses at AI

THE 11-PAGE confidential audit report from DGCA noted seven "Level 1" significant breaches which need to be fixed by July 30, and 44 other non-compliances classified which need to be resolved by August 23. Officials said they found "recurring training gaps" for some unspecified Boeing 787 and 777 pilots, saying they had not completed their monitoring duties - where they don't fly but observe functioning of instruments in the cockpit - ahead of mandatory periodic evaluations.

Air India's fleet includes 34 Boeing 787s and 23 Boeing 777s, according to FlightRadar24 website.

Flagging operational and safety risks, officials wrote in their report that Air India did not do "proper route assessments" for some so-called Category C airports - which may have challenging layouts or terrain - and conducted training for such airfields with simulators that did not meet qualification standards.

"This may account to non-consideration of safety risks during approaches to challenging airports," the aviation regulator's report said.

In a statement, Air India said it was "fully transparent" during the audit. It added it will "submit our response to the regulator within the stipulated time frame, along with the details of the corrective actions."

A preliminary report into the June crash found that the fuel control switches were flipped almost simultaneously after takeoff and there was pilot confusion in the cockpit. One pilot asked the other why he cut off



the fuel and the other responded that he hadn't done so, the report said.

The DGCA has often flagged concerns about Air India pilots breaching the limits of their flight-duty periods, and the audit report said an AI-787 Milan-New Delhi flight last month exceeded the limit by 2 hours and 18 minutes, calling it a "Level 1" non-compliance.

The audit was conducted by 10 DGCA inspectors, and included another four auditors. It also criticised the airline's rostering system, which it said "doesn't give a hard alert" if a minimum number of crew members were not being deployed on a flight, adding that at least four international flights had flown with insufficient cabin crew.

Tata acquired Air India from the government in 2022. While it has aggressively expanded its international network, it faces persistent complaints from passengers, who often take to social media to show soiled seats, broken armrests, non-operational entertainment systems and dirty cabin areas.

Reuters reported last week that Air India's senior executives, including the airline's director of flight operations and its director of training, were sent notices on July 23 flagging 29 "systemic" lapses, pulling up the airline for ignoring "repeated" warnings. Air India has said it will respond to the regulator.

# Shailesh Jejurikar gets P&G top post

A STRONG PLAN is in place for sustained success and now is the time to transition to Shailesh as CEO," said Joe Jimenez, lead director of P&G's board while announcing the leadership change. P&G has operations in approximately 70 countries worldwide.

Jejurikar's tenure as CEO is likely to be keenly tracked in India, said experts, given that P&G remains a laggard when compared to HUL in the country, with sales crossing ₹16,000 crore (\$2 billion) in FY24, more

than three decades after entering the domestic market. HUL has sales in excess of ₹60,000 crore and is Unilever's second-largest market after the US.

In April, P&G cut its annual earnings outlook, citing rapid changes to US tariff policy amid weakening consumer sentiment. In June, the company said that it would eliminate approximately 7,000 non-manufacturing positions, impacting 15% of its white-collar workforce, over the next two years. It also plans to exit certain product

categories, along with pausing sales of some brands and select brand divestitures.

P&G India remains among the parent's top 10 core markets, its India management said in the investor call last month, highlighting that they were taking a "cautiously optimistic" approach to the market here as the government and central bank put monetary and fiscal policy measures to lift urban demand.

"We continue to hold a cautiously optimistic outlook for

the future. With steady government and private investment as well as economic indicators of tax collections and foreign reserves continuing to be healthy, there are reasons to be optimistic," P&G Hygiene and Healthcare CFO Mrinalini Srinivasan said.

P&G Hygiene and Healthcare (PGHH) is among four units that P&G operates in India, the others being Gillette India and unlisted P&G Home Products as well as pharmaceutical arm P&G Health.

# Rising dark store rentals hit q-comm wave

A REPORT BY Redseer shows that non-metro areas contribute only around 20% of gross merchandise value in the sector, with orders per store dropping off quickly outside major urban clusters.

As a result, competition has intensified for dark store-ready sites in city centres and key residential corridors. In Bengaluru, for instance, average rent for ground-floor dark stores in areas like Domlur, Sarjapur Road and Thannanisandra have jumped 30-40% in the past 18 months, according to Agarwal.

"In locations like Domlur, rents have increased from ₹50-75 per sq ft, and some deals are being struck 40% above market rates," he said, citing a recent Blinkit lease in Frazer Town at ₹60 per square foot for an 1,800 sq ft space.

Industry insiders say landlords are increasingly fielding multiple

offers for well-situated properties. "It's common now for spaces to receive several proposals within a day, often with signing bonuses or advance rent for six months," Agarwal said. "Platforms are moving faster than landlords can vet the paperwork," he added.

As demand has surged, landlords are tightening lease terms. Security deposits have increased to 4-6 months' rent in many cases, while lock-in periods are often limited to 9-12 months, allowing for greater flexibility.

"To lock in tenants, landlords increasingly request higher security deposits, sometimes 6 to 10 months, and shorter lease tenure of one to two years," Dungarwal said. "Tenants, in turn, are negotiating trade-offs like funding interiors in exchange for lower rents or including performance-linked clauses."

According to Agarwal, dark store rentals in prime city areas now range between ₹80-200 per square foot, compared to ₹25-60 for typical warehouse spaces within city limits.

While this upward pressure is expected to continue in the short term, experts suggest that the pace may eventually taper off. "In the next 6-12 months, rents are likely to stay elevated due to store rollout targets and limited availability," said Agarwal. "But over 12-24 months, we may see some stabilisation as platforms shift focus from expansion to optimising existing networks."

Dungarwal estimates that by FY26, the market could see between 5,000 to 5,500 operational dark stores. "As market capacity catches up with demand, rental growth may moderate, particularly if operators begin to consolidate and fine-tune their store density," he said.

# Retail interest in low-rated bonds soars

IN FACT, SOME have even resorted to giving aggressive advertisements which forced stock exchanges to issue an advisory recently," said an industry participant, who did not wish to be named.

The stock exchanges, in a joint advisory, cautioned investors about trading in bonds. They highlighted the risks and costs associated with fixed income instruments. The advisory cautioned the investors that they should consider various elements such as bond's credit rating, the issuer's track record in timely repayments, the liquidity of the instrument, settlement timelines, and the tax implications of the investments. Besides, it also asked investors to verify if the platform is a Sebi-registered Online Bond Platform Provider (OBPP).

There have been defaults in recent times as well. For example, on July 18, CareEdge Ratings downgraded TruCap Finance after the company defaulted on interest and principal amount on its non-convertible debentures (NCDs), totalling ₹72.28 crore. The rating agency

downgraded the long term bank facilities worth ₹750 crore and NCDs worth ₹150 crore to 'D' from 'BB+'. The payment was due on July 16. The NCDs of the non-bank lender offered coupon rates of 13-13.5%.

A fixed income head of a fund house highlighting the recent default said that this is a warning for retail investors. According to him, these riskier instruments are only suitable for HNIs or family offices, rather than retail investors, who have very less risk appetite.

C S S Nikhil Bhargav, vice president - fixed income at INRBonds, an online bond platform said, "In the high-yield segment, investors chasing higher returns must be cautious about the issuer's underwriting quality, liquidity, profitability and exposure to sectoral headwinds. Defaults in the NBFC space are largely driven by liquidity issues and promoter-related concerns, particularly where there is a lack of intent to repay obligations."


The corporate bond market received a fillip when the Securities and Exchange Board of India made it

more accessible to retail investors by reducing the entry barrier from minimum bond size for corporate bonds to ₹10,000 from the earlier ₹1 lakh.

There has been no shortage of lower-rated bonds as well. The total traded bonds on OBPPs amounted to ₹3,800 crore in FY25. Of which, 75% were below AA rated bonds, according to industry sources. The top companies trading in these platforms have ratings of A- and BBB. Clearly, this shows that there is a high traction in low-rated papers.

In FY26, bonds worth ₹8,544 crore with rating of BBB+ and below have been issued till date. In FY25, the number stood at ₹21,420 crore, according to Prime Database.

The supply has also been on the rise for a couple of reasons. After the Reserve Bank of India increased the risk weight (withdrawn recently) on bank loans to NBFCs in November 2023, many resorted to raising money from the bond market at higher rates. Similarly, many medium and small-scale enterprises have also tapped this market to raise funds.



## Strides

### Strides Pharma Science Limited

CIN : L24230MH1990PLC057062  
Regd. Office: Cyber One, Unit No. 902, Plot No - 4 & 6, Sector 30A, Vashi, Navi Mumbai - 400 703  
Tel No.: +91 22 2789 2924 / 3199  
Corporate Office: 'Strides House', Bilekahalli, Bannerghatta Road, Bangalore - 560 076  
Website: www.strides.com; Email ID: investors@strides.com

#### Extract of the consolidated unaudited financial results for the quarter ended June 30, 2025

Particulars	Consolidated			
	3 Months ended June 30, 2025	Preceding 3 Months ended March 31, 2025	Corresponding 3 Months ended in the previous year June 30, 2024 (Restated)	Previous year ended March 31, 2025
	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	AUDITED
<b>Continuing operations</b>				
Revenue from operations	11,197.36	11,903.93	10,543.41	45,653.35
Net Profit from ordinary activities before Exceptional Items and tax (*)	1,303.11	1,306.65	836.96	4,204.23
Net Profit from ordinary activities before tax from continuing operations	1,220.43	1,063.77	1,804.89	4,869.21
Net Profit from ordinary activities after tax from continuing operations	1,055.93	856.18	1,614.74	4,094.05
Profit after tax from discontinued operations	-	-	31,881.07	31,881.07
Total comprehensive income for the period	1,442.82	1,627.34	33,397.29	37,473.24
Equity share capital	921.63	921.63	919.17	921.63
Other equity	25,978.63	24,596.68	20,941.93	24,596.68
<b>Earnings per equity share (for total operations) (face value of Rs. 10/- each) - not annualised</b>				
(a) Basic EPS (Rs.)	10.81	8.92	364.65	390.55
(b) Diluted EPS (Rs.)	10.81	8.92	363.96	390.50

(\*) The Company did not have Extra-ordinary items for the given periods.

#### Information on Standalone Results :-

Particulars	3 Months ended June 30, 2025	Preceding 3 Months ended March 31, 2025	Corresponding 3 Months ended in the previous year June 30, 2024 (Restated)	Previous year ended March 31, 2025
	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	AUDITED
	Total Revenue from continuing operations	5,003.74	5,680.80	5,210.91
Profit/(loss) before tax from continuing operations	164.03	283.23	120.04	780.83
Profit/(loss) after tax from continuing operations	133.47	161.28	108.34	591.56
Profit/(loss) before tax from discontinued operations	-	-	28,270.55	28,270.55
Profit/(loss) after tax from discontinued operations	-	-	28,270.55	28,270.55

**Note:**  
1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites viz., www.nseindia.com & www.bseindia.com and on the Company's website www.strides.com. The same can be accessed by scanning the QR Code provided below.


For and on behalf of the Board

Sd/-

Badree Komandur

Managing Director and Group CEO

Bangalore, July 29, 2025



epaper.financialexpress.com

New Delhi



मुंबई

## योगेश कदम यांच्याविरूद्ध परब यांनी दिले पुरावे

लोकमत न्यूज नेटवर्क

**मुंबई** : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावे असणाऱ्या सावली डान्सबारवरील धाडीनंतर उद्धवसेनेचे नेते अनिल परब यांनी विधिमंडळात आरोप केले होते. परब यांनी मंगळवारी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेत या आरोपांना पुष्टी देणारे पुरावे त्यांना सादर केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे

पुरावे तपासून कदम यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आपण केली आहे. मुख्यमंत्री यांनी एकतर कारवाई करावी अन्यथा हे पुरावे खोटे आहेत, असे स्पष्ट करावे. पुरावे खरे असूनही जर त्यांनी कारवाई केली नाही तर मुख्यमंत्र्यांचेही डान्सबारना अभय आहे असे आम्ही समजू असे परब माध्यमांशी बोलताना म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी हे पुरावे तपासून घेतो व त्यानंतर निर्णय घेतो असे सांगितल्याचे परब म्हणाले.

## छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही : काटे

### शाईफेकीमागील भूमिका 'शिवधर्म'कडून स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क

**ठाणे** : आमच्या राजाचा अपमान सहन करणार नाही. संघटनेला किंवा कार्यालाही आमचा विरोध नाही, पण संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फक्त त्यांच्या संघटनेचे नाव बदलावे, त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आदरयुक्त उल्लेख करावा, असे शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे यांनी मंगळवारी येथे सांगितले.

गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या शाईफेकीच्या प्रकाराबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवारी ठाण्यात काटे यांनी पत्रकार परिषद घेतली.



शिवधर्म फाउंडेशनच्या पत्रकार परिषदेपूर्वी ठाण्यातील टीप टॉप प्लाझासमोर संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले.

छाया : विशाल हळदे

काटे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे गायकवाड यांच्यावर शाईफेक झाली. तत्पूर्वी आम्ही वारंवार त्यांना विनंती केली होती की, त्यांनी त्यांच्या संघटनेचे नाव बदलावे. संभाजीराजे किंवा महाराज ब्रिगेड, असे पर्यायही दिले. पण त्यांनी नाव बदलले नाही. कायद्यानुसार महापुरुषांचे नाव एखाद्या संघटनेला देण्यास मनाई आहे, पण, त्यांनी छत्रपती संभाजी असे नाव करण्यास अडचण आहे, असे सांगितले. संभाजी ब्रिगेडने सदैव हिंदू देव-देवतांचा अपमान केला. त्यांनी जाणूनबुजून त्यांच्या संघटनेचे नाव बदलले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

## राज्यात होणार कृत्रिम वाळू धोरणाची अंमलबजावणी; कार्यपद्धती निश्चित

### महसूल विभागाकडून शासन निर्णय जारी

लोकमत न्यूज नेटवर्क

**मुंबई** : महसूल विभागाने कृत्रिम वाळू (एम-सॅंड) धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती निश्चित केली असून, मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. नद्यांच्या पर्यावरणीय समतोलसाठी नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून एम-सॅंड विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी हे धोरण महत्त्वाचे असून, धोरणाची अंमलबजावणी कशी करावी, याबाबत स्थानिक यंत्रणेस सूचना देण्यासाठी ही कार्यपद्धती आहे.

### ५ एकरांपर्यंतच्या क्षेत्रासाठी लिलाव प्रक्रिया

या निर्णयानुसार, सार्वजनिक तसेच खासगी जमिनींवर एम-सॅंड युनिट्स सुरू करण्यासाठी माहिती एकत्रित करून 'महाखनिज' प्रणालीवर लिलावासाठी योग्य जमिनींची माहिती देण्यात येईल. पाच एकरांपर्यंतच्या क्षेत्रासाठी लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे. एम-सॅंड युनिट बसवण्याबाबत नोंदणीकृत हमीपत्रही घेतले जाईल. अवैध उत्खननात किंवा वाहतुकीत दोषी आढळलेल्या व्यक्ती किंवा संस्थांना लिलावात भाग घेता येणार नाही. पूर्वी अस्तित्वात असलेल्या खाणपट्ट्यांचा धारकांनाही १०० टक्के एम-सॅंड उत्पादन करण्यासाठी 'महाखनिज' प्रणालीवर अर्ज सादर करता येईल.

पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून भविष्यात नद्यांमधून वाळूचे उत्खनन पूर्णपणे थांबविण्याचा प्रयत्न आहे. बांधकामांसाठीही वाळू उपलब्ध होणे आणि वाळूची चोरटी वाहतूक थांबविणे महत्त्वाचे आहे.

**चंद्रशेखर बावनकुळे**, महसूल मंत्री

## एकही चूक न करण्याच्या अटीवर कोकाटेंना अभय

(पान १ वरून...) यांच्या दालनात होते. यावेळी पवार यांनी कोकाटे यांना त्यांच्या ॲंटिचेम्बरमध्ये बोलविले आणि दहा मिनिटे त्यांचा क्लास घेतला. सूत्रांनी सांगितले की, वादग्रस्त विधाने, पत्रे खेळणे असले प्रकार एक मंत्र्याला शोभणारे नाहीत. एकदा, दोनदा सांगूनही तुम्ही बडबड सुरूच ठेवली आहे, हे बरोबर नाही. मी, सुनील तटकरे यांनी सांगूनही तुम्ही ऐकत नाही याचा अर्थ तुम्हाला पक्षनेतृत्वाचाही धाक नाही, असा त्याचा अर्थ होतो, अशा कडक शब्दांत पवार यांनी त्यांची कानउघाडणी केली.

**‘झाले ते खूप झाले..’**

झाले ते खूप झाले. खरेतर तुमचे मंत्रिपदच काढायला हवे; पण आपले ज्येष्ठतेच लक्षात घेऊन आणि यापुढे आपण कुठलेही गैरवर्तन करणार नाही, या अटीवर तुम्हाला तूर्त मंत्रिपदी ठेवतोय. दर आठ-पंधरा दिवसांनी मला तुमच्या वागण्या-बोलण्यावर नजर ठेवावी लागेल आणि काही चुकीचे आढळले तर मंत्रिपद काढावे लागेल, असेही पवार यांनी कोकाटेंना बजावल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

**‘त्यांनी चुका करत राहायच्या आणि..’**

तत्पूर्वी शेतकरी संघटनांचे काही पदाधिकारी सकाळी अजित पवार यांना भेटले आणि कोकाटे यांना मंत्रिपदावरून हटवू नये, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर, ‘माणिकरावांनी चुका करत राहायच्या आणि मी अभय देत राहूचो के का?’ असा सवाल अजित पवार यांनी केला.

## जगबुडी पुलानजीक स्कूल बसचा अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क

**खेड** : तालुक्यातील रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या भोस्ते मार्गावर मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन चाललेल्या स्कूल बसचा अपघात झाला. जगबुडी नदीवरील पुलानजवळ ही बस नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला कलंडली. मात्र गाडी अर्धवट थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. बसमधील सर्व २५ विद्यार्थी सुखरूप आहेत. या घटनेत सुदैवाने काहीना किरकोळ दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.



**एम एम आर डी ई**  
**MMRDA**

# मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

(महाराष्ट्र शासन अंगिकृत)

जॉइंट. सी-१४ व १५, बांद्रा-कुर्लीवॉल्वेक्स, वांद्रे (पुर्वी), मुंबई - ४०० ०५१.  
दूरध्वनी क्र. (११) २२-६५१६४५५२ • वेबसाईट : <https://mmrda.maharashtra.gov.in>

## ई- निविदा सुचना

कामाचेवस्वरूप: CA-२८४: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुंबई मेट्रो प्रकल्प अंतर्गत मुंबई मेट्रो मार्गिका ४ आणि ४ ए, मार्गिका ५ आणि मार्गिका ६ साठीच्या सिग्नलिंग व ट्रेन कंट्रोल तसेच प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर या प्रणालीसाठी स्वतंत्र सुरक्षा मूल्यापान सेवे करिता.

कामाची अंदाजित रक्कम (रु. कोटी)	कोट्या ई-निविदाची किंमत (रु.)	अनमत रक्कम (रु. लाख)	ई-निविदा डाऊनलोड करण्याचा कालावधी		निविदा स्वीकारण्याची अंतिम तारीख	कामाचा कालावधी
			तारीख/वेळ (पाहून)	तारीख/वेळ (पाहून)		
१०.३० (कर वाढवून)	३०००+ जी.एस.टी (१८%) (नागरतावा)	१०.३	२१/०७/२०२५ (१५:०० वाजता)	१२/०९/२०२५ (१४:०० वाजता)	१२/०९/२०२५ (१४:०० वाजता)	१६८ आठवडे

टीप:- ई-निविदापत्रवे, शुध्दी पत्रक व इतर माहिती <https://mahatenders.gov.in/nicgep/app>. या संकेत स्थळावरून डाऊनलोड करता येतील. ई-निविदा संबंधित सविस्तर माहिती आणि मदतीसाठी [mahatender@mailmmrda.maharashtra.gov.in](mailto:mahatender@mailmmrda.maharashtra.gov.in) या ई-मेल किंवा दूरध्वनी क्र. ०१२०-४००१००५/००३ री संपर्क साधावा.

तसेच श्री. रमेश गवस मुख्यअभिंयता (सं व द्र), यांच्याशी संबंधित जाहिराती करिता आवश्यकता असल्यास या दूरध्वनी क्र. (११) २२-६५१६४५५३ वर संपर्क साधावा.

दिनांक :- ३०/०७/२०२५  
ठिकाण :- मुंबई.

सही/-  
संचालक (प्रणाली)  
मेट्रो (प्रणाली)

# महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

(महाराष्ट्र शासन अंगिकृत)

मुख्य कार्यालय: "उद्योग सारथी", महाकाली गुंफा मार्ग, अंटीरी (पु),

मुंबई-४०० ०१३ | दूरध्वनी क्र. (०२२) ४७४८८८१२/४७४८४६७९/९१ | संकेतस्थळ : [www.midcindia.org](http://www.midcindia.org)

## जाहिर सूचना क्र. मऱौविम/महाटेंडर्स/२०२५/०१

### निवासी भूखंड

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या खालील औद्योगिक क्षेत्रातील वाटपास उपलब्ध असलेले निवासी भूखंड "जसे आहे तसे व जेथे आहे तेथे" (**As is where is basis**) या तत्त्वावर मऱौवि महामंडळाच्या धोरणानुसार उद्योजकांना वाटप करण्यासाठी दिनांक ०७.०८.२०२५ सकाळी ११.०० वा. पासून दि. २१.०८.२०२५ सायं. ५.०० वाजेपर्यंत ऑनलाईन निविदा मागविण्यात येत आहेत. याबाबतची सविस्तर माहिती व अर्ज <https://www.mahatenders.gov.in> या संकेतस्थळावर (website) उपलब्ध आहे.

अ.क्र.	जिल्हा	औद्योगिक क्षेत्र	भूखंड क्रमांक	क्षेत्रफळ चौ.मी.
१)	रत्नागिरी	दाभोल	आर-१	५०,०००

टीप : भूखंडांच्या संख्येमध्ये व क्षेत्रामध्ये बदल करण्याचे अधिकार म.औ.वि. महामंडळाने राखून ठेवले आहेत.

उपरोक्त १५ दिवसाचा कालावधी संपल्यानंतर ज्या भूखंडांना "दोन पेशा कमी" निविदा प्राप्त होतील.

त्या भूखंडांचा कालावधी १५ दिवसांकरिता वाढविण्यात येईल.

ई-निविदेच्या अटी व शर्ती निविदा कागदपत्रांमध्ये दिलेल्या आहेत.

तांत्रिक संपर्क क्र. :- +९१ ८४२२९४४०४३ (सोमवार ते शुक्रवार ११.०० ते ५.०० या वेळेत )

ई-मेल :- कोकण [dyce01@midcindia.org](mailto:dyce01@midcindia.org) [roratnagiri@midcindia.org](mailto:roratnagiri@midcindia.org)

महाव्यवस्थापक भूमी : [gmland@midcindia.org](mailto:gmland@midcindia.org)

सही / -

महाव्यवस्थापक (भूमी)

मऱौविम, मुंबई - ९३

<div>  <div> <b>OFFICE OF THE CHIEF ENGINEER,</b>  <b>Maharashtra-State Infrastructure Development Corporation Ltd.</b>  <b>(A Government of Maharashtra Undertaking)</b>  <b>CIN-U43900MH2023SGC412992</b>  <b>Head Office: B/13, 13<sup>th</sup> Floor, Bakhtawar Building, Nariman Point, Mumbai - 400 021.</b>  <b>Email id: maha-infra@outlook.com Ph. No.: 022-20822685</b>  <b>Website: www.msidc.org</b> </div> </div>		
<b>E-Notice (Online) Notice No.10 Year 2025-26</b>		
Office of the Chief Engineer, Maharashtra – State Infrastructure Development Corporation Limited (MSIDC Ltd.), Mumbai invites tenders from Registered and Experience contractors For Construction of below mentioned work on B2 tender Mode.		
Sr. No.	Name of work	Cost of work In core
01	Construction of New Surgical Building at Government Medical College & Hospital, Chhatrapati Sambhaji Nagar	551.63
<b>Total no. work - 01.</b>		
	Start	End
1.	E-tender Document Sale (Online)	04/08/2025 @ 10.30 Hrs.
2.	Pre-Bid Meeting	14/08/2025 @ 15.00 Hrs.
3.	Bid Submission: (Online)	04/08/2025 @ 10.30 Hrs.
4.	Tender opening (If possible)	28/08/2025 @ 11.00 Hrs.
<b>Note:</b>		
1. All eligible / interested bidders who want to participate in tendering process should compulsory get enrolled one-tendering portal ‘‘ <a href="http://mahatenders.gov.in">http://mahatenders.gov.in</a> ’’ the appropriate category applicable to them.		
2. It is compulsory for all participants to submit all documents online		
3. Other term and conditioned displayed in online e-tender forms.		
4. Right to reject any or all online bid of work without assigning any reasons thereof is reserved.		
5. Above Tender Notice is displayed website <a href="http://www.mahatenders.gov.in">www.mahatenders.gov.in</a> and office board of CE MSIDC		
No. MSIDC/Mumbai/Tender-10/2025 Office of the Chief Engineer, B/13, 13 <sup>th</sup> floor, Bakhtawar Building, Nariman point, Mumbai. Date: 29.07.2025		<b>Sd/-</b> <b>Engr. R. R. Hande</b> <b>Chief Engineer,</b> <b>MSIDC, Mumbai</b>

## Strides स्ट्राइड्स फार्मा सायन्स लिमिटेड

**CIN** : L24230MH1990PLC057062

नोंदणीकृत कार्यालय: सायबर वन, युनिट नं. १०२, फ्लॉट नं. ४ आणि ६, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०३.

दूरध्वनी क्रमांक: +९१ २२ २७८९ २९२४ / ३१९९

मुख्य कार्यालय: 'स्ट्राइड्स हाऊस', बिलेखल्ली, बनेरघट्टा रोड, बंगळूरु - ५६० ०७६.

संकेतस्थळ: [www.strides.com](http://www.strides.com) | ईमेल आयडी: [investors@strides.com](mailto:investors@strides.com)

### दिनांक ३० जून, २०२५ रोजी समाप्त तिमाहीचा एकत्रिकृत अलेखापरीक्षित आर्थिक निकालांचा सारांश

तपशील	रु. दशलक्ष मध्ये			
	एकत्रित			
	३० जून, २०२५ रोजी समाप्त तिमाही	३१ मार्च, २०२५ रोजी समाप्त मागील तिमाही	मागील वर्षातील ३० जून, २०२४ रोजी समाप्त तिमाही (पुनरावृत्त)	३१ मार्च, २०२५ रोजी समाप्त मागील वर्ष
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
सातत्यपूर्ण व्यवसाय कामकाजातून उत्पन्न	११,१९७.३६	११,९०३.९३	१०,५४३.४१	४५,६५३.३५
विशेष बाबी व कर यांपूर्वीच्या सामान्य क्रियाकलापांतून निव्वळ नफा (*)	१,३०३.११	१,३०६.६५	८३६.९६	४,२०४.२३
सातत्यपूर्ण सामान्य क्रियाकलापांतून करपूर्व निव्वळ नफा	१,२२०.४३	१,०६३.७७	१,८०४.८१	४,८६१.२१
सातत्यपूर्ण सामान्य क्रियाकलापांतून करानंतरचा निव्वळ नफा	१,०५५.९३	८५६.१८	१,६१४.७४	४,०१४.०५
बंद झालेल्या कामकाजातून करानंतरचा नफा	-	-	३१,८८१.०७	३१,८८१.०७
या कालावधीतील एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१,४४१.८२	१,६२७.३४	३३,३९७.२९	३७,४७३.२४
समन्याय समभाग भांडवल	९२१.६३	९२१.६३	९११.१७	९२१.६३
इतर समभाग	२५,९७८.६३	२४,५९६.६८	२०,९४१.९३	२४,५९६.६८
प्रति समभाग उत्पन्न (संपूर्ण व्यवसायासाठी) (रु. १० दर्शनी मूल्य असलेला समभाग - अवार्चिकीकृत )				
(अ) मूलभूत ईपीएस (रु.)	१०.८१	८.९२	३६४.६५	३१०.५५
(ब)सौर्य ईपीएस (रु.)	१०.८१	८.९२	३६३.९६	३१०.५०

(\*) कंपनीने वरील कालावधीसाठी अतिरिक्त अपवादात्मक घटक नोंदवलेले नाहीत.

**स्वतंत्र परीणामांमधील माहिती -**

तपशील	रु. दशलक्ष मध्ये			
	३० जून, २०२५ रोजी समाप्त तिमाही	३१ मार्च, २०२५ रोजी समाप्त मागील तिमाही	मागील वर्षातील ३० जून, २०२४ रोजी समाप्त तिमाही (पुनरावृत्त)	३१ मार्च, २०२५ रोजी समाप्त मागील वर्ष
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
एकूण व्यवसाय उत्पन्न (सातत्यपूर्ण व्यवसायातून)	५,००३.७४	५,६८०.८०	५,२१०.११	२१,८५६.११
सातत्यपूर्ण व्यवसायातून करपूर्व नफा / (तोटा)	१६४.०३	२८३.२३	१२०.०४	७८०.८३
सातत्यपूर्ण व्यवसायातून करानंतर नफा / (तोटा)	१३३.४७	१६१.२८	१११.३४	५११.५६
बंद झालेल्या व्यवसायापूर्वी नफा / (तोटा)	-	-	२८,२७०.५५	२८,२७०.५५
बंद झालेल्या व्यवसायातून करानंतर नफा / (नुकसाण)	-	-	२८,२७०.५५	२८,२७०.५५

**टीप:** १) वरील निकाल हे सेबीच्या ३३ (सूचीबद्ध द्याविले व प्रकटीकरण आवश्यकता) विनियमन, २०१५ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसेवर सादर केलेल्या तिमाही आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा सारांश आहे. तिमाही निकालांचा पूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट्स , [www.nseindia.com](http://www.nseindia.com) आणि [www.bseindia.com](http://www.bseindia.com) व कंपनीच्या वेबसाइट [www.strides.com](http://www.strides.com) वर उपलब्ध आहे. खाली दिलेला QR कोड स्कॅन करुनही निकाल प्राप्त करता येईल.

**बोर्डतर्फे व बोर्डाच्या वतीने**

**स्वाक्षरी/-**

**बन्नी कोमटूर**

**व्यवस्थापकीय संचालक व समूह सीईओ**

**बंगळूरु, २९ जुलै, २०२५**



## २.५० कोटींच्या व्हॅक्सिन बॉक्सची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क

**कारंजा (जि. वाशिम)** : भिवंडी येथून नागपूर-रायपूर मार्गे कोलकात्याकडे जाणाऱ्या ट्रकमधून दोन कोटी ५० लाख रुपये किमतीचे ४६ व्हॅक्सिन बॉक्स चोरीला गेले असल्याची घटना

२७ जुलैला समृद्धी महामार्गावरील कारंजा शहराजवळ घडली. घटनेनंतर चालकाने ११२ क्रमांकावर कॉल करून मदत मागितली. त्यानंतर कारंजा ग्रामीण पोलिसांनी ट्रक ठाण्यात आणून तपास सुरू केला आहे.

# पनवेल महानगरपालिका, पनवेल

## ई - निविदा सूचना

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सिडको प्राधिकरणामार्फत हस्तांतरित नवीन पनवेल (पू. व प.) नोडमधील आश्रित दैनिक बाजारातील दुकाने /स्टॉलधारक यांच्याकडून दैनिक बैठक शुल्क वसूल करणेकामी संस्थेची निवड करणेकरिता जाहीर ई-निविदा पनवेल महानगरपालिका, पनवेल यांचेकडून मागविणेत येत आहेत. या कामासंबंधीचा सविस्तर तपशील <https://mahatenders.gov.in> या वेबसाईटवर उपलब्ध आहे. संबंधित निविदाधारक यांनी त्याची नोंद घ्यावी.

सही/-

पमपा/माव्य/२४२५/प्र.क्र.२०/५२२/२०२५

अतिरिक्त आयुक्त (I)

दिनांक :- २१/०७/२०२५

पनवेल महानगरपालिका

# **NAGPUR MUNICIPAL CORPORATION**

**PUBLIC HEALTH ENGINEERING DEPARTMENT**

## **E-Tender Notice**


Municipal Commissioner, Nagpur Municipal Corporation, Nagpur invites e-tender from Experienced bidders for **“Construction of Sanitary Landfill for the disposal of Inerts waste generated at Municipal Solid Waste Processing facilities at Bhandewadi Nagpur along with Operation and Maintenance of Two years.”** The Detailed Tender Notice and Bid Document can be downloaded from website [www.mahatenders.gov.in](http://www.mahatenders.gov.in) having Tender ID **2025\_NMNC\_1204017\_1** from 25/07/2025. The sale/purchase and submission of the Bid Document shall be online only.

**Advt No. 326 PR**

**Date 29.07.2025**

**Municipal Commissioner**

**Nagpur Municipal Corporation Nagpur**

 <b>बुलंदमुंबई महानगरपालिका</b>
<b>सामान्य प्रशासन विभाग</b>
क्र. एमपीआर/२७७६ दि.२९.०७.२०२५ - सूचनापत्र-
'कार्यकारी सहायक' सरळसेवा भरती - २०२४ अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या सूचनापत्र क्र.